

## आवाहन

21 व्या शतकात आणि विशेषतः तंत्र शिक्षणात सर्व स्तरावर संगणकांचा वापर आवश्यक झालेला आहे. अनेक प्रात्याक्षिके, नोट्स, शैक्षणिक साहित्य, परीक्षा इत्यादी साठी संगणकांचा वापर अनिवार्य झालेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाकडे स्वतःचा संगणक असणे ही काळाची गरज होत आहे.

सध्या बाजारात अनेक उत्पादकांनी आपल्या उत्पादनाची विक्री होण्याच्या दृष्टीने विविध schemes जाहीर केल्या आहेत. त्यातीलच एक scheme म्हणजे Back to College हिं LapTop Computers ची scheme अनेक उत्पादकांनी बाजारात आणली आहे. या schemes चा जास्तीत जास्त फायदा घेवून संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांना LapTop Computer उपलब्ध व्हावा या उद्देशाने संस्थेतर्फे खालील प्रमाणे प्रस्तावित आहे.

1. एकाच प्रकारच्या LapTop Computers ची खरेदी एकत्रित केल्यास किमतीमध्ये निश्चित फरक पडू शकेल या उद्देशाने संस्थेच्या संगणक/ माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांच्या पुढील 3 वर्षांच्या शैक्षणिक गरजांचा अभ्यास करून दोन प्रकारच्या (lowend व highend) LapTop Computers ची शिफारस करण्यात येईल.

2. ठराविक फॉर्म मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडून माहिती घेऊन संगणकाची मागणी नोंदविण्यात येईल. मागणी नोंदविणे ऐच्छिक असेल.

3. सर्व विद्यार्थ्यांची मागणी संकलित करून कोणत्या specification चे किती LapTop Computers खरेदी करावयाचे आहेत याचा अंदाज घेण्यात येवून ठराविक संगणक उत्पादकाकडून Expression of Interest मागविण्यात येतील.

4. ज्या उत्पादकाचा प्रस्ताव किफायतशीर असेल अशा उत्पादकाशी संस्थेच्या ग्राहक भांडारासोबत खरेदी व सेवा करार करण्यात येईल. या करारामध्ये LapTop Computers ची किंमत, Delivery schedule, सेवा शर्ती, upgradation, Payment ई. चा समावेश असेल.

5. खरेदी व सेवा करार झाल्यावर सेवाकरारातील अटीनुसार प्रत्येक विद्यार्थी LapTop Computer च्या किमतीइतके पैसे संबंधित उत्पादक/ग्राहक भांडार यांचेकडे जमा करेल व त्यानंतर त्याला उत्पादकाकडून LapTop Computer प्राप्त होईल.

6. ज्या विद्यार्थ्यांना संगणक खरेदीसाठी आर्थिक सहाय्याची आवश्यकता असेल त्यांच्यासाठी बँकेकडून अर्थसहाय्यासाठी (Bank Loan) संस्थेकडून एकत्रित प्रयत्न करण्यात येतील. अशा विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्राचार्याकडे तसा वेगळा अर्ज करावा लागेल.

7. LapTop Computer च्या खरेदीनंतरची After Sales Service हि Online Registration च्या माध्यमातून होत असल्यामुळे नंतरचा सर्व व्यवहार विद्यार्थ्यांने स्वतःच करावयाचा आहे याची कृपया नोंद घ्यावी.

ज्या विद्यार्थ्यांस या प्रक्रियेत सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दि. 8 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 2 पर्यंत आपल्या विभागप्रमुखाकडे सदर करावा.

विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना संस्थेच्या संकेतस्थळावर व प्रत्येक विभागात उपलब्ध असेल.

संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

(स्वाती देशपांडे)

प्राचार्या

Click here to Register:

[Link for laptop registration](#)